

# **GEECEE VENTURES LIMITED**

209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. India Phone : 91-22-4019 8600 • Fax : 91-22-4019 8650 • CIN-L24249MH1984PLC032170

E-mail: gcvl@gcvl.in • Website: www.geeceeventures.com

09th November, 2019

To

The Listing and Compliance

Bombay Stock Exchange Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers

**Dalal Street** 

Mumbai - 400 001

Fax No. 91-22-22722039/41/61

Email: corp.relations@bseindia.com

BSE - Scrip Code: 532764

To

The Listing Department

The National Stock Exchange of India Ltd

"Exchange Plaza"

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

Fax No. 91-22-26598237/38

cmlist@nse.co.in cmtrade@nse.co.in

**NSE: GEECEE** 

Dear Sirs,

Sub: GeeCee Ventures Limited – Un Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2019 published on 09<sup>th</sup> November, 2019 in Business Standard and Navshakti

Kindly be informed that the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019 were published today i.e. on November 09, 2019 in newspapers, Business Standard and Navshakti.

A print layout copy of the same in enclosed.

Kindly take the same on your records.

Yours faithfully,

For GeeCee Ventures Limited

Dipyanti Kanojia Company Secretary

Membership No. A41024

Encl: As Above

### **AYOKI MERCHANTILE LIMITED**

CIN - L17120MH1985PLC034972 Regd. Office: Laxmi Commercial Centre, Room No 405, 4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (west), Mumbai - 400 028. Email: ayokimerchantile@gmail.com NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Ayoki Merchantile Limited, CIN: L17120MH1985PLC034972, will be held on Thursday, the 14th day of November, 2019 at 11.00 A.M. at 103A, S. N. Banerjee Road, Kolkata-

- 1. To consider and approve the standalone unaudited financial results
- of the Company for the quarter ended on 30th September 2019. 2. To accept resignation of Mr. KALACHAND MUKHERJEE, Managing Director and part of KMP, from the Board of Directors.
- 3. To appoint Mr. JOYDEEP MAZUMDER as an additional Director and Managing Director and part of KMP of the Company in place of Mr. KALACHAND MUKHERJEE.
- To accept resignation of Mr. KUMUD BHATTACHARJEE, Director, from the Board of Directors.
- 5. To appoint Ms. MUNMUN MANDAL as an additional Director of the Company in place of Mr. KUMUD BHATTACHARJEE

6. Any other matters with the permission of the Chairman For Ayoki Merchantile Limited

G L Kundu Place: Mumba Date: 02.11.2019 Company Secretary/Compliance Officer



www.bankofbaroda.in

Bank of Baroda invites Request for Proposal (RFP) for Empanelment of Private Security Agencies of Repute for Providing Security Guards (Armed / Un-Armed (Ex-Servicemen / Non Ex-Servicemen) in the Branches Offices / Residential in Selected Zones / Regions.

Tender Ref. No. BCC/SEC/111/S-4/RFP/PSA/710 Dated 07.11.2019. Details of the RFP are available under Tender section of our

Bank's website: www.bankofbaroda.in

Addendum, modification or changes in tender documents shall be updated on the website only. Bidders are requested to refer the same till the last date of submission.

Last date for submission of RFP is 02.12.2019 up to 15:00 hrs.

Place: Mumbai Date: 07.11.2019 Chief Security Officer



## **GEECEE VENTURES LIMITED**

CIN: L24249MH1984PLC032170

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai-400 021 Tel. No.: 91-22-4019 8600; Fax No.: 91-22-4019 8650; Email: geecee.investor@gcvl.in; Website: www.geec

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019

(₹ In Lacs except per share data)

	Standalone		Consolidated				
Particulars	Quarter	ended	Half Year ended	Quarter	ended	ed Half Year Ended	
	30.09.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2019	30.09.2018	30.09.2019	
Total income from operations (net)	1146.55	4428.75	3007.34	1188.40	4514.91	3097.53	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	577.10	1494.78	1463.40	590.54	1539.36	1491.82	
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	577.10	1494.78	1463.40	590.54	1539.36	1491.82	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	525.60	1176.97	1148.59	534.36	1206.73	1166.21	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	185.38	1104.79	688.57	53.99	1379.05	609.13	
Equity Share Capital	2091.17	2172.65	2091.17	2091.17	2172.65	2091.17	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-	
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) - Before Extra - Ordinary items							
1. Basic: 2. Diluted:	2.46 2.46	5.42 5.42	5.37 5.37	2.50 2.50	5.55 5.55	5.45 5.45	

- (a) The above financial results was reviewed by the Audit Committee at their meeting held on November 07, 2019 and the same has been approved by the Board of Directors at its meeting held on November 07, 2019
- (b) The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment Rules), 2016.
- (c) During the quarter ended September 30, 2019 the Company concluded the buyback of 814814 equity shares at a price of ₹ 135 per equity share ("Buyback") as approved earlier by the Board of Directors at their meeting held on May 22, 2019. This has resulted in a total cash outflow of ₹ 1100 Lacs. In line with the requirement under the Companies Act 2013, an amount of
- ₹ 1100 Lacs has been utilized from the retained earnings. Capital redemption reserve (included in other reserves) of ₹ 81.48 Lacs (representing the nominal value of the equity shares bought back) has been created as an apportionment from retained earnings. Consequent to the Buyback, the paid-up equity share capital stands reduced at ₹ 2091.17 Lacs. The above is an extract of the detailed format of Financial Results for Quarter/half year ended 30th September, 2019 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of

Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges BSE Limited (www.bseindia.com) or that of National Stock

Exchange of India Limited (www.nseindia.com) and also on Company's Website (www.geeceeventures.com) For GeeCee Ventures Limited

> Mr. Vazhathara Vasudevan Sureshkumar Whole Time Director (DIN: 00053859)

Place: Mumbai Date: 8th November, 2019

C EICHER

CIN: L34102DL1982PLC129877 Registered Office: 3rd Floor-Select Citywalk, A-3 District Centre, Saket, New Delhi - 110017

Corporate Office: #96, Sector 32, Gurugram - 122 001, Haryana Telephone: +91 124-4415600 Email: investors@eichermotors.com Website: www.eichermotors.com

**EICHER MOTORS LIMITED** 

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019								
							(₹ in Crore		
S. No.	Particulars	For t	the Quarter e	nded	For the half	For the year ended			
		30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1.	Total revenue from operations	2,192.47	2,381.92	2,408.17	4,574.39	4,955.92	9,797.06		
2.	Profit before share of profit of Joint venture and tax from continuing operation	592.21	642.60	749.30	1,234.81	1,546.83	3,038.89		
3.	Share of profit of Joint venture (VE Commercial Vehicles Limited)	8.30	20.85	77.17	29.15	141.46	258.40		
4.	Tax expense	27.82	211.68	260.19	239.50	545.83	1,077.04		
5.	Net Profit after tax and share of profit of Joint venture from continuing operation	572.69	451.77	566.28	1,024.46	1,142.46	2,220.25		
6.	Share of loss of Joint venture from discontinued operation (Eicher Polaris Private Limited)	-	-	(17.52)	-	(17.52)	(17.52)		
7.	Total Comprehensive Income	573.17	440.73	554.66	1,013.90	1,124.28	2,196.53		
8.	Equity Share Capital	27.29	27.29	27.27	27.29	27.27	27.28		
9.	Reserves						8,891.44		
10.	Earnings Per Share on net profit after tax (of ₹ 10 each) (not annualised) in ₹ :								
	For Continuing Operations								
	(a) Basic	209.87	165.57	207.68	375.42	419.03	814.18		
	(b) Diluted	209.76	165.48	207.36	375.18	418.34	813.28		
	For Discontinued Operations								
	(a) Basic	-	-	(6.43)	-	(6.43)	(6.42		
	(b) Diluted	-	-	(6.42)	-	(6.42)	(6.42		
	For Continuing and Discontinued Operations								
	(a) Basic	209.87	165.57	201.25	375.42	412.60	807.7		
	(b) Diluted	209.76	165.48	200.94	375.18	411.92	806.8		

(b) Diluted	209.76	165.48	200.94	375.18	411.92	806.86
Key numbers of Standalone Financial Results:						(₹ in Crores
Particulars	For t	the Quarter e	nded	For the half	For the year ended	
	30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total revenue from operations	2,181.86	2,352.58	2,404.05	4,534.44	4,948.96	9,794.48
Profit before exceptional item and tax	599.27	707.91	758.83	1,307.18	1,636.47	3,150.50
Exceptional item	-	-	17.52	-	17.52	17.52
Profit before tax	599.27	707.91	741.31	1,307.18	1,618.95	3,132.98
Tax expense	28.81	209.67	259.94	238.48	546.36	1,078.54
Net Profit after tax	570.46	498.24	481.37	1,068.70	1,072.59	2,054.44

 The Company has adopted the option of lower tax rate as provided in the Taxation Law Amendment Ordinance, 2019 and the consequen impact on the tax expense has been considered for the quarter and half year ended September 30, 2019.

490.96

568.38

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Quarterly Financial Results (Consolidated and Standalone) are available on Company's website - www.eichermotors.com and also on the website  $of stock \, exchanges \, i.e \, NSE \, -www.nseindia.com \, and \, BSE \, -www.bseindia.com.$ 

For and on behalf of the Board of Directors

1,075.94 2,048.67

Place: New Delhi Date: November 8, 2019

Total Comprehensive Income

Siddhartha Lal **Managing Director** 

490.13 1,059.34

### MAHINDRA & MAHINDRA LIMITED

Registered Office : Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001. Tel: +91 22 22021031, Fax: +91 22 22875485, Website: www.mahindra.com Email: group.communications@mahindra.com, CIN L65990MH1945PLC004558

Extra

xtract of Standalone and Consolidated Unaudited Financial Re	Junes for the Qu	Standalone		ptember, 2019 Rs. in Cro Consolidated			
Particulars	Quarter ended		Half Year ended	Quarter ended		Half Year ended	
	30 <sup>th</sup> Sep 2019	30 <sup>th</sup> Sep 2018	30 <sup>th</sup> Sep 2019	30 <sup>th</sup> Sep 2019	30 <sup>th</sup> Sep 2018	30 <sup>th</sup> Sep 2019	
Total income from operations	11076.05	12988.57	23998.77	23935.93	25431.02	49976.95	
Net Profit for the period (before tax and exceptional items)	1648.59	1962.20	3017.94	737.83	2083.75	1755.93	
Net Profit for the period (before tax and after exceptional items)	1648.59	2096.33	4384.99	759.70	2067.00	1914.57	
Net Profit for the period (after tax and after exceptional items)	1212.60	1649.46	3526.42	368.43	1708.92	1262.54	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1202.62	1643.46	3507.84	263.14	1939.18	1067.04	
Equity Share Capital	596.11	595.22	596.11	553.87	543.38	553.87	
Reserves and Surplus	36004.65	31595.20	36004.65	40609.96	38163.11	40609.96	
Earnings Per Share (not annualised) (Face value Rs. 5/- per share)							
Basic:	10.17	13.86	29.59	3.14	14.77	11.39	
Diluted:	10.14	13.80	29.48	3.13	14.71	11.35	

- 1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.mahindra.com and on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- 2. Previous period's figures have been regrouped/reclassified wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors

Date: 8th November, 2019 Place: Mumbai

Anand G. Mahindra **Executive Chairman** 



Gujarat State Petronet Limited

Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382 010 Tel: +91-79-66701001 Fax: +91-79-23236477

Website: www.gujpetronet.com Email: investors.gspl@gspc.in

### EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30" SEPTEMBER 2019

							(₹ in Lakhs)
Sr.	Particulars		andalone Resul			nsolidated Resu	ılts
No.		Quarter ended 30.09.2019 (Unaudited)	Half Year ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter ended 30.09.2018 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)	Half Year ended 30.09.2019 (Unaudited)	Quarter ended 30.09.2018 (Unaudited)
1	Total Income from Operations(net)	68,098.57	1,20,123.57	63,669.59	3,12,932.84	6,23,685.42	2,57,693.78
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	38,895.18	70,186.92	45,526.95	61,137.95	1,28,437.26	48,319.95
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items	38,895.18	70,186.92	45,526.95	61,274.63	1,28,709.01	49,122.47
	and Share of profit/(loss) of joint venture and associates accounted						
	for using the equity method (net of tax))						
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	45,486.03	66,099.73	32,334.00	93,317.88	1,37,221.00	34,106.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)	45,408.67	65,991.21	32,206.83	93,035.76	1,36,647.52	34,073.91
	for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)]						
6	Equity Share Capital(face value of Rs. 10/- each)	56,405.09	56,405.09	56,388.06	56,405.09	56,405.09	56,388.06
7	Reserves(excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet)	-	-	-	-	-	-
8 i.	Earnings per share(EPS)						
	a) Basic EPS( Rs.)	8.06	11.72	5.73	12.34	18.23	5.71
	b) Diluted EPS( Rs.)	8.06	11.72	5.73	12.34	18.22	5.71
ı	(face value of Rs. 10/- each)						

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.guipetronet.com)
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 8th November, 2019. The above results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified/regrouped/restated, wherever necessary.

For and on behalf of Gujarat State Petronet Limited

Place: Gandhinagai Date: 8th November, 2019 Dr. J. N. Singh, IAS Managing Director



INSPIRED EXCELLENCE

### **EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2019

						(₹ in Lacs)
Particulars	Quarter Ended on 30.09.2019	Quarter Ended on 30.06.2019	Quarter Ended on 30.09.2018	Half Year Ended on 30.09.2019	Half Year Ended on 30.09.2018	Financial Year Ended on 31.03.2019
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	65,348	64,447	69,889	1,29,795	1,30,027	2,65,426
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	6,772	7,229	8,720	14,001	15,865	30,804
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	6,108	7,229	8,720	13,337	15,865	30,804
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	3,408	4,525	5,273	7,933	9,730	19,684
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)]	2,563	4,693	5,836	7,256	9,184	22,319
Paid-up equity share capital [Face value Rs. 5 per share]	4,923	4,923	4,923	4,923	4,923	4,923
Reserves excluding revaluation reserves	-	-	-	-	-	1,37,183
Earnings per share (not annualised except year ended 31.3.2019) - in Rupees (after exceptional items)						
a) Basic	3.46	4.60	5.36	8.06	9.88	19.99
b) Diluted	3.46	4.60	5.36	8.06	9.88	19.99
Notes :						

1.	Key Standalone financial information of the Company is given below:							
Particulars		Quarter Ended on 30.09.2019	Quarter Ended on 30.06.2019	Quarter Ended on 30.09.2018	Half Year Ended on 30.09.2019	Half Year Ended on 30.09.2018	Financial Year Ended on 31.03.2019	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
				(Re-presented)		(Re-presented)		
1A.	Income from Operations	44,585	44,810	44,270	89,395	87,749	1,74,526	
1B.	Profit before tax	8,456	8,731	9,475	17,187	17,587	34,969	
1C.	Profit after tax	5,756	5,730	6,001	11,486	11,356	23,604	
1D.	Total comprehensive income	3,867	5,987	4,037	9,854	7,144	25,497	

2. The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated results for the quarter and six months ended on 30 September, 2019 filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited Standalone and Consolidated results for the quarter and six months ended on 30 September, 2019 are available on the website of the Stock Exchanges (www.nseindia.com/www.bseindia.com) and the Company's website (www.himatsingka.com/ Investorrelation/financialresults).

Place : Bengaluru Date: 08 November, 2019 Dinesh Himatsingka Shrikant Himatsingka Executive Chairman Managing Director & CEO

**Himatsingka Seide Limited** 

Registered Office: 10/24, Kumara Krupa Road, High Grounds, Bengaluru - 560 001, India **T**: +91-80-22378000, **F**: +91-80-4147 9384, **E** investors@himatsingka.com **www.himatsingka.com** 

CIN: L17112KA1985PLC006647





परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029 सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 13.08.2019 रोजी सचनेत नमद केलेली आणि अधिक रक्कम रू.19.29.821/- (रूपये एकोणीस लाख एकोणतीस हजार आठशे एक्वीस फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00205361 या रकमेची परत फेड करण्यार्च दिनांक 13.08.2019 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **शैलेन्द्र गायकवाड** सषमा शैलेन्द्र गायकवाड सार्डनाथ गोविंद शिरके (जामिनदार) सह यांना कलम 13(12) सह सिक्युरिट इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्य अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 05.11.2019** रोजी घेतलेला आहे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की र मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.19,29,821/- (रूपये एकोणीस लाख एकोणतीस हजार आठशे एक्वीस फक्त) पुढील व्याज 13.08.2019 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

रहीवाशी आणि कमर्शियल जागा फ्लॅट/दुकान नं.603, विंग डी, मापित 28.898 स्के.मी. 'अनिरुद्ध एन्कलेव ', ने ओळखली जाणारी इमारत च्या सहावा मजला, प्लॉट नं.10 वर निर्मित, सेक्टर नं.25 मध्ये स्थित, गाव कामोठे, फेज 2, तालुका पनवेल, जिल्हा रायगढ, नवी मुंबई-410206, महाराष्ट्र

सदर प्लॉट खाली दिल्याप्रमाणे परिबद्ध आहेत

पूर्व: सूचित10 मी.चौड़ा सर्विस रोड पश्चिम: प्लॉट 11 नं. दक्षिण: प्लॉट नं.18

तारीख: 05.11.2019 स्थळ : नवी मुंबई

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा ताबा सूचना

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्न स्वाक्षरीकार <mark>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029</mark>) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲ र्न्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 02.11.2018 रोजी सूचने नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.29,55,513 /- (रूपये एकोणतीस लाख पंचावन्न हजार पाचेशे तेरा फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00416885 या रकमेची परत फेड करण्या दिनांक 02.11.2018 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार मावजी मंजी भांडव **प्रॉपराईटर भविष्य जनरल स्टोर्स आणि शिल्पा मावजी भांडवा** यांना कलम 13(12) सह सिक्युरिट

इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने <mark>ताबा 06.11.2019</mark> रोजी घेतलेला आहे विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, ।।लमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.29,55,513 **/- (रूपये एकोणतीस लाख पंचावन्न हजार पाचशे तेरा फक्त)** पुढील व्याज <mark>02.11.2018</mark> पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.कर्जदारांचे लक्ष् कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं.301, मापित 225 स्के.फीट., तीसरा मजला, सी-विंग, एकता मिलन सीएचएस.एसआरा मध्ये स्थित, सायन कोळीवाडा लिंक रोड, कोकारी आगर, एंटोप हिल, मुंबई-400037, महाराष्ट्र सी.एस.नं.006 महसुल गाव सॉल्ट पॅन विभाग वर स्थित, एफ-नोर्थ वॉर्ड रजीस्ट्रेशन जिल्हा मुंबई आणि उप रजीस्ट्रार मध्ये जिल्हा मुंबई, बृहन मुंबई महानगर पालिका ची मर्यादे अंतर्गत.

सदर मालमत्ता खाली दिल्याप्रमाणे परिबद्ध आहेत.

पूर्व: टाइटल डीड अनुसार उत्तर: टाइटल डीड अनुसार

पश्चिम: टाइटल डीड अनुसार दक्षिण: टाइटल डीड अनुसा

तारीख: 06.11.2019 स्थळ : मुंबई इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटे

(सीआयएन - एल२४२४९एमएच१९८४पीएलसी०३२१७०)

नों. कार्यालय: २०९-२१०, २रा मजला, आर्केडिया बिल्डिंग, १९५, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१

दू: ९१–२२–६६७०८६००, फॅक्स: ९१–२२–६६७०८६५०. **ई-मेल आयडी: geecee.investor@gcvl.in; वेबसाईट: www.geeceeventures.com** 

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाचे संक्षिप्त स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (प्रति समभाग माहिती व्यतिरिक्त रू. लाखांत)

	स्वतंत्र					
तपशील	संपलेले	ने तिमाही संपलेले अध वर्ष		संपलेले	संपलेले अध वर्ष	
	३०.०९.२०१९	३०.०९.२०१८	३०.०९.२०१९	३०.०९.२०१९	३०.०९.२०१८	३०.०९.२०१९
कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (निवळ)	998६.५५	४४२८.७५	३००७.३४	99८८.४०	४५१४.९१	३०९७.५३
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)	400.90	9888.02	98६३.४०	५९०.५४	9438.3६	9889.८२
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	400.90	9888.02	98६३.४०	480.48	9438.3६	9889.८२
कालावधीसाठी करनंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)	५२५.६०	990६.९७	998८.५९	५३४.३६	9२०६.७३	99६६.२9
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहित]	१८५.३८	9908.68	६८८.५७	५३.९९	9३७९.०५	६०९.१३
समभाग भांडवल	२०९१.१७	२१७२.६५	२०९१.१७	२०९१.१७	२१७२.६५	२०९१.१७
राखीव निधी (मागील वर्षाच्या लेखा–परिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून)	-	-	-	_	_	-
प्रतिभागावर मिळकत (₹ १०/- प्रमाणे) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) अनन्यसाधारण बाबीनंतर						
अ) मूलभूत :	२.४६	4.82	4.30	२.५०	4.44	4.84
ब) सौम्यिकृत :	२.४६	4.82	4.30	२.५०	4.44	4.84

- (क) वरील वित्तीय निष्कर्ष हे ७ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि ७ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले.
- (ख) वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंडएएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) रूल्स, २०१५ चा नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस) (अमेंडमेंट रूल्स), २०१६ च्या अनुषंगाने बनवले आहेत.
- ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने २२ मे, २०१९ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने यापूर्वी मंजूर केल्यानुसार ८१४८१४ इक्विटी शेअर्सच्या खरेदीचे (''बायबॅक'') समभाग प्रतिशेअर १३५ च्या किंमतीवर पूर्ण केले. यामुळे एकूण १९०० लाख रुपयांची रोकड बाहेर गेली आहे. कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत आवश्यकतेनुसार, राखून ठेवलेल्या उत्पन्नातून ११०० लाख रुपये वापरण्यात आले आहेत. ८१.४८ लाख रुपयांचे भांडवली विमोचन राखीव ठेव (इतर साठ्यांमध्ये समाविष्ट केलेले) (परत विकत घेतलेल्या इक्विटी समभागांचे नाममात्र मूल्य दर्शवितात) राखून ठेवलेल्या उत्पन्नातून एक भाग म्हणून तयार केले गेले आहेत. बायबॅकच्या परिणामी, पेड-अप इक्रिटी समभाग भांडवल कमी होऊन २०९१.१७ लाखांवर आला आहे.
- (घ) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजला दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही/सहामाहीचे वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षाच संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्बेंज बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.geeceeventures.com) वर सुद्धा उपलब्ध आहे

जीसी व्हेंचर्स **लिमिटेड** करिता

श्री वझथारा वासुदेवन सुरेशकुमार पूर्ण वेळ संचालक (डीआयएन - ०००५३८५९)

(31.08)

(4.86)

(1.42)

(b) Diluted

financial results

दिनांक : ८ नोव्हेंबर, २०१९

**ठिकाण** : मुंबई

FUTURE RETAIL!

Future Retail Limited CIN: L51909MH2007PLC288269 ihyam Nagar. Off. Jogeshwani - Vikhrid Lin: Road, Jogeshwari (East), Mumbai - 400 060 Tel. No. - 491 22 6644 2200; Fax No.: - 91 22 6644 2201 e: www.futurerolail.co.in; E-mail: investomolations@rfuturerolail.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 14th November 2019, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter and Half year ended 30th September, 2019.

The above information is also available on the Company's website www.futureretail.co.in and on the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com For Future Retail Limited

Place: Mumbai Date: 8th November, 2019

सही

अधिकृत अधिकार्र

**Company Secretary** 

पब्लिक नोटीस

सदर नोटिशी अन्वये येथे सुचना देण्यात येते की शेअर सर्टिफिकेट क. ११४ विशिष्ट क्रमांक ५६६ ते ५७० दोन्हीही समाविष्ट, सीवूड इस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., सेक्टर-५४,५६ आणि ५८ (पार्ट) नेरूळ, नवी मुंबई ४००७०६ हे श्री अशोक बं. मेहरा ह्यांच्या नावे असलेले गहाळ झाले आहे. तरी सदर शेअर सर्टिफिकेटच्या नक्कल प्रतीसाठी अर्ज सोसायटी कडे सादर केला आहे.

तरी सदर सोसायटी येथे सुचित करीत आहे कि सदर शेअर सर्टिफिकेट संबंधी कोणास ही हक्क/दावा सांगावयाचा असल्यास हरकत घ्यावयाची असल्यास ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सोसायटीकडे संपर्क साधण्यात

वरील उल्लेखित कालावधीत कोणताही हक्क/दावा/हरकत सोसायटी कडे सादर न झाल्यास सोसायटीस सदर शेअर सर्टिफिकेटची नक्कल प्रत देण्यास मुभा आहे हयाची नोंद असावी.

सीवुड इस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. दिनांक : ९ नोव्हेंबर २०१९ यांससाठी/यांस कडून स्थळ : नवी मुंबई मा. सेकेटरी /मुख्य इस्टेट अभियंता -०२२-२७५२५५०३

Edelweiss | MUTUAL

801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098

NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF THE SCHEMES OF EDELWEISS MUTUAL FUND

1. APPOINTMENT OF INDEPENDENT DIRECTOR ON THE BOARD EDELWEISS ASSET MANAGEMENT LIMITED:

NOTICE is hereby given that Mr. Manjit Singh has been appointed as an Independent Director on the Board of Edelweiss Asset Management Limited with effect from November 7, 2019. Details of Mr. Manjit Singh are as follows:

Name of Director	Age	Qualifications	Brief Experience
Mr. Manjit Singh	68 Years	M.Sc (Physics), MBA & CISA	Mr. Manjit Singh is an MBA in Finance and Certified Information Systems Auditor with an impeccable career spanning over 40 years in the capital markets and banking industry. Over the course of his illustrious career he has held various key positions where he has been responsible for compliance, internal controls, operational risk and PMLA provisions surrounding the broking, depository participants, portfolio management, wealth management and registrar and transfer agents businesses. More recently he has served as the Head of Company of BgSE Properties & Securities Limited (formerly known as Bangalore Stock Exchange Limited) from November 2011 to September 2019 and as Group Head — Compliance of Karvy Stock Broking Limited from June 2009 to November 2011. Prior to this he was associated with IL&FS Investsmart Limited, BgSE Financials Limited, Ludhiana Stock Exchange Limited and various other Public Sector banks.

2. CESSATION OF INDEPENDENT DIRECTOR FROM THE BOARD OF EDELWEISS ASSET MANAGEMENT LIMITED:

NOTICE is hereby given that Mr. Kanu Doshi has ceased to be an Independent Director of Edelweiss Asset Management Limited with effect from November 8, 2019 and accordingly all disclosures pertaining to Mr. Doshi in the Statement of Additional Information (SAI)

3. CESSATION OF INDEPENDENT DIRECTOR FROM THE BOARD OF EDELWEISS TRUSTEESHIP COMPANY LIMITED:

NOTICE is hereby given that Mr. Sunil Phatarphekar has ceased to be an Independent Director of Edelweiss Trusteeship Company Limited with effect from November 8, 2019 and accordingly all disclosures pertaining to Mr. Phatarphekar in the Statement of Additional Information (SAI) stand deleted.

CHANGE IN FUND MANAGEMENT STRUCTURE:

NOTICE is hereby given that the Fund Management structure of the following Scheme will stand revised as under with effect from November 11, 2019

Scheme Name	Existing Fund Management Structure of the Scheme	Proposed Fund Management Structure of the Scheme
Edelweiss Large Cap Fund	Mr. Bharat Lahoti	Mr. Bharat Lahoti and Mr. Hardik Varma

Mr. Hardik Verma is an MBA from NMIMS, Mumbai and a CFA Level 3. He started his career with Edelweiss Asset Management Limited in the year 2016 and has over 5 years of experience in the financial markets. He had joined in as an Equity Research Analyst and is currently the Fund Manager of all the Exchange Traded Funds and Offshore Fund of Funds of Edelweiss Mutual Fund as well as of Edelweiss Equity Savings Fund and Edelweiss Aggressive Hybrid Fund.

This notice-cum-addendum shall form an integral part of the SID/KIM/SAI of the Schemes of Edelweiss Mutual Fund, as amended from time to time. All other provisions and terms & conditions as stated in the SID/KIM/SAI shall remain unchanged. Investors are requested to take note of the above

For Edelweiss Asset Management Limited

Place: Mumbai

Sd/

(Investment Manager to Edelweiss Mutual Fund)

Date: November 8, 2019

Radhika Gupta Chief Executive Officer

For more information please contact: Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund) CIN: U65991MH2007PLC173409 Registered Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400098

Corporate Office: 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098 Tel No:- 022 4093 3400 / 4097 9821, Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: 022 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403, Website: www.edelweissmf.com

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

> > 0.32

PUBLIC NOTICE Mrs. Bageshree Kamalakar Nene was the Joint Owners of the flat No. B-702, 7th floor B wing, Building no. 6, Sector no. VII, suilding known as " Olive Co. Op. Hsg Soc Ltd." Sri Prastha, S. No. 103, 104, Plot no. 194 to 201, of Village- Nilemore, Nallasopara [W], Tal. Vasai, Dist Palghar. Said Late Mr. Kamalakar passed away on dt. 08/11/2016 and Said Late Mrs. Bageshree passed away on dt. 12/09/2018. Their son Mr. Devendra Kamalakar Nene has applied for transfer of Share & Interest (Share Certificate No. 54, bearing distinctive numbers from 266 to 270) of the above said flat in his name. He had executed Indemnity Bond & other hair his sister Mrs. Harshada Sanjeev Godse have also given her Consent Affidavit. If any Person/have any objection for admitting his as a member of society, should submit objection in writing along with documentary evidence in support thereof within 08 days from the date of publication hereof, Add G/ 2. Gr. floor. Rupa Apt. Near Patil Hospital, S. T. Depo. Road, Nallasopara [W], Tal. Vasai, Dist. Palghar- 401 203.

जाहीर नोटीस वालीव, ता. वसई, जि पालघर, येथील सर्व्हें न ९६, जुना हिस्सा नं. १०/२, नविन हिस्सा ੧੦ਫੀ /੨ ਲੇਕ ૮५०५२ ਗੈਸੀ ਵੀ ਯੂਸੀ-मिळकत, त्यावरील केलेल्या बांधकामासहीत म नव सर्जन प्रॉपर्टीज तफें डायरेक्टर १. श्री. सरेष्ट संघवी २. श्री. प्रविणकुमार जैन यांच्या मालक कब्जा हक्कवहिवाटीची असुन हया मालकांर्न आमचे अशिल श्री, शशिकांत बी, म्हान्ने यांना सद मेळकत अगदी निर्वीवाद बोजाविरहीत असल्या भरवसा देवून सर्व हक्कांसह विकण्याबाबतच्य बाटाघाटी चालू आहेत. जरी सदर मिळकर्त संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधाच्या दृष्टीने गहाप दान, बक्किसपत्र वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दर्ष्ट वेधीग्राह्य ठरेल अशा लेखी हरकत सारख्या पुरावा असेल तर लेखी हरक कायदेशिर पुराव्या सकटच माझेकडे सर्व संबंधी कागदपत्रासहीत ही नोटीस प्रसिध्द झाल्यापार १४ दिवसांचे आंत माडो कार्यालय ००४ प्रविष पॅलेस, पंडित दिन दयाळ नगर, वसई रोड प., रि पालघर-४०१ २०२ या ठिकाणी नोंदवावी उशिरा अथवा कागदपत्राविना येणा—य हरकतीचा अजिबात विचार केला जाणार ना प्राणि त्यानंतर ही मिळकत अगदी निर्वीवार बोजाविरहीत आहे असे समजून तसा निर्वीवाद नामाधिकार दाखला दिला जाईल व पुढील विकी यवहार पूर्ण केला जाईल याची कृपया नोंद घ्यावी श्री, पराग ज, पिंपळे खरेदीदारांचे वकील Mr. W. A. Fernandes

में: ९८९००७९३५२ दिनांक: ०९.११.२०१९

चेस ब्राईट स्टील लिमिटेड

(Advocate High Court)

नों. का. : आर-२३७, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया (एमआयडीसी), रबाळे, नवी मुंबई-४००७०१ दू. : +९१–२२–२७६०६६७९, **फॅक्स** : + ९१–२२–२७६९०६२७, **ई–मेल** : chasebrightsteel@s वेबसाईट: www.chasebright.com, सीआयएन: एल९९९९एमएच१९५९पीएलसी०११४७९ ३०.०९.२०१९ रोजी संपलेली तिमाही/अर्धवर्षासाठी

	(रु. लाखात			
अ. क्र.	तपशील	तपशील संपलेली तिमाही ३०/०९/२०१९		मागील वर्षातील संपलेले संलग्न ३ महिने ३१/०९/२०१८
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	883.40	८०४.८१	३४७.१२
5	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी	(१७.১६)	(७९.५८)	(१०३.२२)
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(१७.७६)	(७९.५८)	(१०३.२२)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(३६.९०)	(६७.०८)	(७९.४७)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(३६.७०)	(६८.४४)	(४১.१১)
ξ	समभाग भांडवल	१६७.५०	१६७.५०	१६७.५०
G	राखीव मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)			
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ - चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी) १. मूलमूत २. सौम्यिकृत	(२.२०)	(४.००)	(8.98)

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसमध् सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण विवरए स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् आणि सूचीबध्द मंडळ (सादरीकरणाच्या युआरएल) www.bseindia.com आणि www.chasebright.coi या कंपनीच्या वेबसाईटसवर उपलब्ध आहे

सही/



## THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD.

Regd. Office: Ocean House, 134 - A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. CIN No.: L35110MH1948PLC006472: Tel. No.: +91 (22) 66613000: Fax No.: +91 (22) 24925900 Website: www.greatship.com; Email: corp\_comm@greatship.com

### STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019 (Rs. in Crores)

CONSOLIDATED STANDALONE Quarter Ended Half Year Ended Year Ended **Particulars** Quarter Ended Half Year Ended Year Ended 30.09.2019 30.06.2019 30.09.2018 30.09.2019 30.09.2018 31.03.2019 30.09.2019 30.06.2019 30.09.2018 30.09.2019 30.09.2018 31.03.2019 (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (AUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (UNAUDITED) (AUDITED) 3547.11 Total income from operations 1620.70 569.00 1200.51 1150.79 2651.27 817.54 782.59 799.42 1600.13 610.81 589.70 (9.82)(35.56) (214.18)(45.38)(449.21)Net Profit/(Loss) for the period (before tax, 7.75 (39.21)(186.22)(31.46)(419.09)(6.47) Exceptional and/or Extra ordinary items) (468.55)(19.47)(18.93)(53.96) (223.47)(72.89)(21.45)Net Profit/(Loss) for the period (after tax. 4.75 (50.21)(186.22)(45.46)(419.09) Exceptional and/or Extra ordinary items) Net Comprehensive Income/(Loss) for (5.69)(54.39)(145.36)(60.08)(334.13)(7.33)(58.07)(183.37)(65.40)(418.27)(27.08)the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax) 147.90 150.26 150.78 147.90 150.78 150.78 Paid-up Equity Share Capital 147.90 150.26 150.78 147.90 150.78 150.78 (Face Value Rs. 10/- per share) 6658.89 Reserves excluding revaluation reserves 4914.94 Earnings per share (of Rs. 10 each) (not annualised for the quarter) (in Rupees) (1.27)(3.58)(14.82)(4.86)(31.08)(1.42)(a) Basic 0.32 (3.33)(12.35)(3.03)(27.80)(1.29)

NOTES TO FINANCIAL RESULTS:

(3.58)

(14.82)

(1.27)

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 08, 2019. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the financial results for the quarter and half year ended September 30, 2019. The Standalone and Consolidated unaudited statement of cash flows for the six months ended September 30, 2018 has not been reviewed by the Statutory Auditors

See accompanying notes to the

- The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended on September 30, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- For the quarter and half year ended September 30, 2019, the standalone profit before finance cost, depreciation and amortisation, tax, unrealised gain/loss on fair valuation of derivative contracts and unrealised exchange gain/loss is Rs. 241.42 crores and Rs. 515.30 crores, respectively, as against Rs. 175.40 crores and Rs. 394.62 crores for the corresponding periods of the previous year. Similarly, the consolidated profit after aforesaid adjustments for the quarter and half year ended September 30, 2019 is Rs. 339.35 crores and Rs. 700.13 crores, respectively, as against Rs. 330.13 crores and Rs. 700.66 crores for the corresponding periods of the previous year.
- The Parent Company has exercised the option of selecting the optimal tax rate under section 115BAA of the Income Tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance 2019. Pursuant thereto, it has recognised income tax expenses for the current quarter and half year ended September 30, 2019 accordingly.
- Pursuant to the approval of the Board of Directors for buyback of equity shares, the Company has bought back 28,79,926 equity shares of Rs. 10/- each during the half year ended September 30, 2019. The total quantum utilised for the buyback upto September 30, 2019 is Rs. 72.19 crores as against Rs. 100 crores sanctioned by the Board of Directors. Subsequent to the end of the quarter, the Company has further bought back 3,04,888 equity shares. The total quantum utilised for the buyback after end of the quarter till date is Rs. 8.87 crores. Accordingly, the total buyback of the equity shares till the date of board meeting aggregates to 31,84,814 equity shares utilising an amount of Rs. 81.06 crores.
- Of the above shares, 29,01,350 equity shares have been extinguished till date. Consequently, the subscribed and paid up equity share capital, as reduced by Rs. 2.90 crore, is Rs. 147.88 crores as on the date of Board meeting. Effective April 1, 2019, the Company has adopted Ind AS 116, Leases, as a lessee, using modified retrospective approach with the right-to-use getting measured at an amount equal to the lease liability immediately before the date of initial application. Accordingly, the comparatives have not been retrospectively adjusted. From recognition and measurement
- perspective, the adoption of the standard did not have any material impact on these financial results. The results for the quarter ended September 30, 2019, are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company website (URL: www.greatship.com/ financial\_result.html).

For The Great Eastern Shipping Co. Ltd.

(12.35)

(3.33)

(3.03)

(27.80)

(1.29)

(K. M. Sheth) Chairman

Place: Mumbai

अविनाश जजोदिय epape दिनंदि कि स्विक्षित रिक्षेड sjournal in अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन ०००७४८८६)

Date : 08.11.2019